

National Conference  
On

# Impact of Globalisation on Political, Socio-Economic and Liberal Democracy in India

(28<sup>th</sup> & 29<sup>th</sup> Sept. 2018)


Sponsored By

Indian Council of Social Science Research

Originated By

Department of Political Science

Ujjwal Gramin Mahavidyalaya, Ghonsi, Tq-Jalkot , Dist.Latur



President

Late.Son, Shastriabai

Sitaram Murtuza Amr's Coll  
Gangakhed Dist. Ratnagiri

Editor

Prin. Dr. Sadanand H. Gore  
Dr. Dayanand M. Gidewar

## Index

1. Globalization Process in India: A Historical Perspective since Independence, 1947-2018  
Dr. Namanand G Sathe
2. Globalization in Indian Context  
Prof. Rajesh K. Gaikwad
3. Implication of Globalization on Social Policy  
V. D. Gaikwad
4. Globalization and Related Issues.  
Dr.Ghode G.D.
5. The Social Impact of Globalization in the Developing Countries  
Dr. PatilVenkat Irwantrao
6. Impact of Globalization on Higher Education in India:  
Special Reference to Girl Students  
Dr. Kantrao P. Pole
7. Globalization Related Issues  
Harshvardhan S.Kolhapure
8. The Social Impact of Globalization in the Developing Countries  
Dungdhav A.D
9. Impact Of Globalization, Privatization And Liberalization On Developing Economics  
Dr. Adate Nag Nath M.
10. Globalization and Welfare State : Problems and Prospectus  
Dr.Ban Vashishth Ganpatrao
11. "Effects of Economic Globalization on employment"  
Bhimrao Dattu Mote
12. Globalization: Opportunities and Challenges  
Dr. R.K. Kale
13. Impact of globalization on micro, small and medium enterprises in India  
Mr. B. S.Sawant

## 15.

### "जागतिकीकरण व भारतावर झालेले साधक, बाधक परिणाम"

प्रा. औंचित्रे बो.सी.

राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कै.सौ.शेषवाडी सैनातनराम मुंडे, कला महाविद्यालय, मंगांडे.

निं. परभणी.

प्रस्तावना :

1990 पासून जागतिकीकरण हा शब्द संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे. या विषयावर संपूर्ण जगात वादळी चर्चा झाल्या, त्याच्या विरोधात मोठमोठी आंदोलने झाली. आजी या निवर्णनाचे सब चालूच आहे.

वेगवेगळ्या राज्यांच्या सरहदीत बंदेस्त न राहता जातील सबै मानवांनी एकत्र येणे असा जागतिकीकरणाचा अर्थ काढता येईल. आगदी प्राचीन काळी सुद्धा माणसे जगात दुरप्रथेत भटकती करीत असत. उदा. दलणवळणाची साधने नसताना पण भारतातील व्यापारी अफगाणीस्तान, इराण, इन्डोनेशीया, मलेशीया या देशात जावून व्यापार करीत व युरोपातील व्यापारी भारतात व्यापारासाठी येत असत. "हे विश्वकौं माझी घर" मानण्याची भारतीयांची परंपरा पण प्राचीन आहे. योडव्यात, जागतिकीकरणाची कल्याना माणसाला नवीन नाही.

1991 सालाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात पौ. बी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेसचे सरकार सतोवर आले आणि स्वांतर्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अ. नेहरु यांनी पुरस्कृत केलेले व अनेक वर्ष चालू असलेले आर्थिक नियोजनाचे धोण सोडून नवीन आर्थिक धोरण स्वीकाराते. वर्सू व भाईवल यांच्या आयातीस मुक्त वाव, शासकीय उद्योगांचे खाजगीकरण व मुक्त बाजारपेठ ही या धोरणाची मुख्य तत्वे होती.

जागतिकीकरणाचा पूर्वइतिहास :-

साधारण 18 व्या व 19 व्या शतकात जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा युरोपातील देशांत वर्स्टुने उत्पदन प्रचंड वाढले. या उत्पादन वर्स्टुचे काय करायचे. या वर्स्टु खपल्या नाहीत, तर कारखाने बंद पडून बेकारीचे प्रमाण वाढणार होते. यासाठी देशापुढे दोन मार्ग होते.

- 1) जवर जकत लाइन आयात रोजाणे.
- 2) दुर्द्या माणस देशात मात्र विकासे व तेथून स्वतंत्र दरात कराया भाल प्राप्त करणे.

- 3) चालेस हिल :-  
 "एकरुप व परस्पराकलंबी जागतिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने झालेला पालट महणजे जागतिकोकरण होय."
- 4) जागतिकीकरण स्फृते:-
- अर्थव्यवस्थेत खुलेपणा
  - ब्यापारातील अडथळे दूर करणे.
  - देशांतर आर्थिक व्यवहाराची पातळी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेणे.
  - तांत्रिक शान व गुंतवणुकीवरील संरक्षणात्मक अडथळे दूर करो होय.
- जागतिकीकरणाची काही प्रमुख बैशिष्ठ्ये :-
- चुन्या अर्थव्यवस्थेचे समर्थन:-  
 जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे व बदीस्त नियोजित अर्थव्यवस्थेत यात विरोध केलेला आहे. शासनाने आर्थिक भेत्रातील सर्व वंगमे हटवावीत असें यात अपेक्षीत आहे.
  - आयातीवरील निर्बंध खुले करणे :-  
 शासनाने आयातीवर जे निर्बंध लालेले असतात ते हटवून मुक्त आयातीची परवानगी देणे जागतिकीकरणात अपेक्षीत आहे. देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी शासन विदेशी आयातीवर जे निर्बंध घालते त्यास जागतिकीकरणाने विरोध केला आहे.
  - मुक्त स्पर्धेत वाव व खुल्या व्यापाराचे समर्थन:-  
 जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मुक्त स्पर्धेचे समर्थन करण्यात आले आहे. यात देशातील उद्योग व विदेशी उद्योग यांच्यात खुली स्थळी असावी असे अपेक्षीत आहे. त्याच्यामध्ये शासनाने व्यापारामध्यील परवाना पद्धती सारांखा जाचक अटी दूर कराव्यात व खुल्या व्यापाराचे समर्थन करावे असे म्हटले आहे.
  - शासनाची अनुदानात कपात :- जागतिक सर्वच राज्ये शेती व आंदोलिक विकासासाठी व श्रोतासाठी अनुदान देतात. मात्र जागतिकीकरणामध्ये या अनुदान धोरणास विरोध केला आहे. गॅट कारातील तरुदुनुसार सर्व राज्यांनी आपापली अनुदाने कालबाही पद्धतीने क्रमशः कमी करावीत असे सांगितले आहे.
  - बोर्डिक संपदेच्या हक्कात बदला:-

लावला तर, तो रासायन स्वतः लेऊ लिहून जाला त्याची माहिती देत असे. मात्र आता जागतिकीकरणाने या बोर्डिक संपदा हक्कात्याचा पेटं च्या व्यापात चदल केला आहे. यानुसार ज्यावर आधी कोणी पेटं घेतले नाही अशा कोणत्याही वनस्पतीवर पेटं घेणे प्रात राष्ट्रांना सहण राक्ष्य आहे. आज अमोरीकेच्या विविध कंपन्या जगभरातील वनस्पतीच्या जाती गोळा काळन त्यांचे विशिष्ट गुण शोधले असा दावा करीत आहेत. ज्याचा परिणाम भारतासारखा देशात भोगावा लागत आहे.

6) बहुराष्ट्रीय कंपन्यांना मान्यता :-  
 जागतिकीकरणाने थोडवल संचय करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना संचार व व्यापाराचा मुक्त प्रवाना मिळाला आहे. या कंपन्यांमुळे देशात प्रक्रीय भांडवलाचे आगमन होते. जागतील एकूण व्यापाराच्या  $\frac{2}{3}$  व्यापारावर बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त व्यापार व उद्योगाचा प्रवाना द्यावा व त्यांना अधिकारिक स्वतंत्री द्यावात होते. जागतिकीकरणात अपेक्षीत आहे. उदा. SEZ Special Economic Zone

7) सावर्जनिक उद्योगांचे खाजगीकरण :-

जागतिकीकरणात खाजगीकरणाचे समर्थन करण्यात आलेले आहे. यानुसार देशातील सावर्जनिक उद्योग हे खाजगी उद्योजकांच्या हातात ढावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आज शासन पण विविध सावर्जनिक उद्योगांना हळ्ळूळ्ळू आपले अंग काढून घेत आहे.

8) मक्तेदारीचे समर्थन :-

जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये मक्तेदारीचे समर्थन करण्यात आले आहे.

9) शासनाच्या आर्थिक क्षेत्रातील हस्तक्षेप विरोध :-

शासनाने आर्थिक भेत्रात हस्तक्षेप न करता खुल्या स्पर्धेस बाब ढावा व आर्थिक क्षेत्रात अवाळवी हस्तक्षेप करू नव्ये असे जागतिकीकरणात अपेक्षीत आहे.

10) जी-7 राष्ट्रांच्या हिताचा विचार :-

वरील सर्व विवेचन पाहता असे दिसते की, जागतिकीकरणामध्ये फक्त प्रगत अशा जी-7 देशांच्या हिताचा विचार केला आहे. ज्या क्षेत्रात जी-7 देशांना फायदा आहे त्या क्षेत्रात जगभर मुक्त प्रवेश व ज्या धोत्रात जी-7 राष्ट्रे कमकुवत आहेत तेचे मात्र कडक निर्बंध आहेत. हे जागतिकीकरणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्यांचे आहे.



ISBN No. 978-93-85162-80-0


**UGC Sponsored**



**ONE DAY INTERDISCIPLINARY  
INTERNATIONAL CONFERENCE**  
on

**"Beyond Boundaries : Gandhian Vision in  
the Age of Globalization"**

on  
**24th March, 2018**



*[Signature]*  
Principal  
Late. Sow. Sheshabai  
Sitaram Mundhe Art's C  
Gangarikhed Dist. Parbh

**Organized by**

Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya,  
Wardha, Maharashtra (India)

&

**Gandhi Study Centre**  
New Arts, Commerce & Science College,  
Wardha, Maharashtra (India) - 442001

# INDEX

| SR.<br>NO. | AUTHOR   | TITLE OF PAPER  | PAGE<br>NO. |
|------------|--|---|-------------|
| 1          | प्रा. डॉ. अभ्यं एस. लाकडे                            | महात्मा गांधीजीच्या विचारातील तीन स्तंभ (सत्याग्रह, अहिंसा व खादी)                        | 1           |
| 2          | डॉ. अभिलापा राऊत                                     | महात्मा गांधी : अहिंसा या शस्त्राने लढणारे योद्धा   | 6           |
| 3          | आकाश शेपराव बांगर                                    | महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसा विषयक विचार   | 8           |
| 4          | प्रा. डॉ. अनिता लोखंडे                               | गांधीजीची सर्वोदय संकल्पना  | 11          |
| 5          | सहा, प्रा. अरविंद महादेवराव पुनवटकर                  | महात्मा गांधी यांच्या विचारातील 'स्वराज्य'  | 13          |
| 6          | प्रा.डॉ. अशोक भानुदासराव केंद्रे.                    | महिती तंत्रज्ञानाच्या युगात गांधी विचारांची गरज.  | 17          |
| 7          | श्री. नरवाडे बालाजी मारोतराव                         | महात्मा गांधीजीचा समताविषयक दृष्टिकोन: एक तात्त्विक चिंतन                                 | 21          |
| 8          | प्रा.डॉ. भानुदास डि. जामनेकर                         | महात्मा गांधीजीच्या विचारांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर पडलेला प्रभाव व त्यांचे कार्य | 26          |
| 9          | गिरीश टी. पंचभाई                                     | महात्मा गांधीचे पर्यावरण विषयक दृष्टिकोन  | 30          |
| 10         | प्रा. डॉ. ने. डॉ. गोपाळ                              | म. गांधी अर्थ स्थीयांचे हक्क  | 34          |
| 11         | प्रा. जगदिश आर. चिमुरकर<br>प्रा. भारती दि. रत्नपारखी | महात्मा गांधीचे राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रवादसंबंधी विचार                                   | 37          |
| 12         | प्रा. सौ. के. आर. पोटदुखे                            | महात्मा गांधीजी आणि अहिंसा  | 41          |
| 13         | कैलाश आंविलदुके                                      | महात्मा गांधीजीचे तीन प्रमुख आधारसंतः अहिंसा, सत्याग्रह, खादी                             | 43          |
| 14         | प्रा. कमलेश मानकर                                    | महात्मा गांधी असहकार चळवळ   | 46          |
| 15         | डॉ.सौ. किरण प्रल्हादराव पिनाटे                       | महात्मा गांधीजीच्या शिक्षण विचारांचा आढळावा   | 48          |
| 16         | डॉ. कीर्ती भ. सदार                                   | महात्मा गांधी यांचे शिक्षण विषयक योगदान   | 50          |
| 17         | प्रा. डॉ. किशोर बी. कुडे                             | महात्मा गांधीजीच्या विचारधारेतुन समाजकार्य  | 52          |
| 18         | डॉ. मिलीद भगत<br>प्रा. मनोज सोनटवक्के                | महात्मा गांधी — सत्याग्रह आणि तत्वज्ञान   | 57          |
| 19         | शेख मुबीन फत्तरुमियाँ                                | महात्मा गांधीजीच्या शिक्षण विषयक विचारांचा वर्तमान जीवनातील प्रासंगीकता                   | 62          |
| 20         | प्रा. डॉ. नलिनी एम. भगत                              | गांधी तत्वज्ञान व सर्वोदय चळवळ  | 65          |
| 21         | डॉ. लोकेश नरेश्वर                                    | जागतिकीकरणा विषयी महात्मा गांधीजींचा दृष्टीकोन  | 68          |
| 22         | प्रा.डॉ.नथ्यु एस. गिरडे                              | महात्मा गांधी प्रणित ग्राम स्वराज्य   | 70          |
| 23         | प्रा. प्रफुल इ. ढोके                                 | "महात्मा गांधी यांचे स्त्रीविषयक विचार"   | 72          |
| 24         | डॉ. प्रशांत सुनील शेळके                              | आधुनिक काळात महात्मा गांधीच्या शैक्षणिक विचारांची उपयोगिता.                               | 77          |
| 25         | डॉ. प्रविण कारंजकर                                   | महात्मा गांधी अहिंसा संकल्पणा एक अध्ययण   | 79          |
| 26         | डॉ. पुरुषोत्तम माहोरे                                | महात्मा गांधीचे सत्याग्रहासंबंधी विचार व वर्तमानातील                                      | 82          |

Principal  
Late.Sow.Sheshabai  
Sitaran Mundne Art's College  
Gangalwadi Dist.Parbhani

### महात्मा गांधीजीच्या शिक्षणविषयक विचारांचा आढावा

**डॉ.सौ.किरण प्रल्हादराव पिनाटे**

कै.सौ.शेषाबाई सिताराम मुंदे महाविद्यालय, गंगाखेड.

लोक प्रशासन विभाग प्रमुख

**प्रस्तावना :-**

शिक्षण शास्त्रातील विद्वानापेक्षा गांधीजीचे शिक्षण विषयक विचार अगदी वेगळे होते. आजचे शैक्षणिक धोरण पुस्तकी आहे. गांधीजीची शिक्षण कल्पना ही श्रम, नीती व ज्ञान यांवर आधारित होती. सगळा समाज विशेषत: कष्टकरी जनता स्वावलंबी व स्वाभिमानी बनू शकेल अशी शिक्षणव्यवस्था त्यांना हवी होती. हे शिक्षण मुख्यत: मातृभाषेतूनच असावे असा आग्रही होता. त्यांच्या 'वर्धा शिक्षण योजने' ने शिक्षण क्षेत्रात एक क्रांती केली. गांधीजीचे हे स्वप्रशर्णी सर्वोपयोगी शिक्षण विषयक विचार जाणून घेणे आवश्यक आहे.

**उत्तम शिक्षणाची मुख्य सुत्रे :-**

कष्टकरी लोकांच्या दृष्टीकोनातून शिक्षणाकडे पाहणारा एकमेव भारतीय नेता म्हणून गांधीजीकडे पाहता येईल. त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण म्हणजे सांच्या जनतेचे शिक्षण हे शिक्षण मुख्यत: श्रमावर आधारित असेल कारण येथील जवळपास ८०% जनता कष्टकरीच आहे. मिळालेल्या शिक्षणाने त्या जनतेला अधिक सम्मानाने व स्वावलंबीपनाने जगता यायला हवे.

१. शिक्षण मातृभाषेतूनच हवे.
२. केवळ परीक्षावर जोर देणारे पुस्तकीं शिक्षण नको.
३. शिक्षणात पाठ्य-पुस्तके कमीत-कमी असावीत.
४. १४ वर्षांपर्यंत इंग्रजी शिक्षणाची आवश्यकता नाही.
५. शिक्षण मुख्यत: श्रमाधारित असावे.

गांधीजीच्या मते, शिक्षणामुळे माणूस अधिक सुरास्कृत व चारित्र्य संपन्न व्यायला हवा त्यांच्या लेखी तेच शिक्षण उच्च होते जे चारित्र्य निर्माण करू शकत होते. त्यांच्या वर्धा शिक्षण योजनेचे लक्ष्यही मुख्यत: देशाचे एक चारित्र्य उभे करणे हे होते. भारतासारख्या मागासलेल्या देशात ७ ते १४ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलां-मुलींना प्राथमिक शिक्षण सकतीचे, सावंत्रिक व मोफत असावे हा त्यांचा आग्रह होता. दुसरे हे शिक्षण कुठल्या तरी उत्पादक उदयोगांद्वारे देण्यात यावे. तिसरे ते स्वाश्रयी असावे व चौथे त्यांचे माध्यम मुख्यत: मातृभाषा असावी.

उच्च शिक्षणाची समाजाला गरज आहेच पण मुख्यत: प्राथमिक शिक्षण देणे व ते सकतीचे करणे त्यांना आवश्यक वाटत असे. हे शिक्षण कुठल्या तरी उत्पादक उदयोगातून दयावयाचे होते. त्यामुळे ते आपोआपच स्वाश्रयी होईल. 'कृतीतून मजबूत व्यायला हवे व न्हदयाची विशालताही वाढवी. 'सुविधा या विमुक्तये' याचा अर्थ आहे. सर्व प्रकारच्या गुलामीगरीतून सुटका ज्ञान हे आपल्या व्यक्तिगत अभ्युदयासाठी नसते ते सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी असते.

असे शिक्षण केवळ शाळेतंच मिळते असे नाही तर ते या सृष्टीत सर्वत्र मिळते. शिक्षणामुळे माणसाला निसर्ग कळावा. या सृष्टीचे संचालन करणाऱ्या गूढ गोष्टीचे भाव त्याला असावे. मुख्यत: त्याच्यातले माणूसपण क्रमाक्रमाने जागृत्वावे. माणसाला माणूस बनविण्यासाठीच मुख्यत: शिक्षण आहे.

या शिक्षणामुळे बुधी, कृती व भावना यांचा समतोल विकास होत गेला की कुणीही या 'माणूस' बनवण्याच्या प्रक्रियेच्या अगदी जवळ जाऊन पोहचतो. माणसातले संहिष्णुता, क्षमा, समता, सहकार्य इ. समाज उपयोगी गुण वाढवले पाहिजेत त्याला एक स्वयंपूर्णता लाभावी, त्याचे चारित्र्य निष्कलंक असावे व आपले जीवन आणि ज्ञान सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आहे. याचे भान वाढावे यासाठी शिक्षण देणे आवश्यक आहे.

**शिक्षण असे असावेत :-**

शिक्षणाविषयी विचार करताना गांधीजीनी शिक्षकाविषयीही खूप अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शेवटी शिक्षण हे शिक्षकांच्या माध्यमातूनच मिळते. शिक्षण देणे हा त्यांचा केवळ व्यवसाय नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणे व त्यांना अडीअडचणीच्या बेळी मदत करणे हे शिक्षकाचे आदय कर्तव्य ठरते. शिक्षक विद्यार्थ्यांना इतनावरोबरच सत्यप्रियता, सर्वांगति सहानुभूती व सहिष्णुता या गुणांचे ही त्यांच्यावर संस्कार करतो. जे शिक्षक पोटार्थी वृत्तीने न करता स्वखुशीने व आपलुकीने हे कार्य करतात तेच या पेशाला न्याय देऊ शकतात.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाचा अगोदर सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे. हे त्यांचे तत्व होते. शिक्षक आदर्श असला पाहिजे. बुद्धीमान व नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असला पाहिजे. प्रेम, सद्भाव व समानता ही मूल्ये जो पासणारा असला पाहिजे असे महात्मा गांधीजी मानत.

**शिक्षकच विद्यार्थ्यांची खरी पाठ्यपुस्तके असतात. जगाविषयी व मानसाविषयी विद्यार्थी जे काही शिकतात ते शिक्षकांच्या माध्यमातूनच शिकतात. त्यामुळे शिक्षक चारित्र्यसंपन्न असावा, त्याला त्याचा विषय नीट कळलेला असावा, आपले शिकविणे मुलांच्या नहद्याला मिळते की नाही हे त्याला समजणे आवश्यक आहे.**

**मातृभाषा हेच माध्यम :-**

गांधीजीनी शिक्षणासाठी मातृभाषेचा पुरस्कार केला. शिक्षणाला स्वाभाविक प्रक्रियेचे रूप द्यायचे असेल तर मातृभाषे इतके स्वाभाविक माध्यम दुसरे नाही. म्हणूनच इंग्रजी विषय माध्यमिक स्तरावर नाकारणारे गांधीजी हे पहिले क्रांतीकारक म्हणावे लागतील. लक्षावधी लोकांना इंग्रजी सक्कीने शिकविणे म्हणजे त्यांना गुलाम बनविणे होय. पण आधुनिक काळात इंग्रजी भाषा जाणणे म्हणजेच जणू काही सर्व शिक्षण असा अर्थ होऊन बसला आहे. पण गांधीजीच्या मते ही आमच्या गुलामिगरीची व अधः पाताची स्पष्ट निशाणी आहे.

गांधीजीच्या मते, आपल्या मातृभाषेला विसरणारा तिची उपेक्षा करणारा, तिच्यावद्दल लाज बाळगणारा किंवा आपले उत्कृष्ट विचार आपल्या मायबोलीत प्रगट करता येणार नाहीत असे म्हणणारा एकही भारतीय मला खपनार नाही.

**शिक्षण व धर्म :-**

आध्यासक्रमात धार्मिक शिक्षणाचे स्थानही आवश्यक आहे. म्हणून धर्म व शिक्षण यांची सांगड गांधीजीनी घातली. त्यांच्या दृष्टीने धर्मशिक्षण म्हणजे सत्य व अहिंसा या सद्गुणांच्या आचाराला जी-जी गोष्ट पोषक असेल ती-ती धार्मिक शिक्षण देण्याचे साधन मानता येईल. त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे शिक्षकांनीच या सद्गुणांचे कसोशीन स्वतः आचरण करणे हा होय. स्वतःच्या धर्माव्यतिरिक्त जगातील मोठमोठ्या धर्मांची तत्वे आदरभावाने व उदार आणि सहिष्णु वृत्तीने समजावून दयावीत. त्यामुळे सर्व धर्मांची मुलतत्वे मूलतः कशी एकच आहेत. त्यात मौलिक एकता कशी आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल व सर्वांना सत्याचे दर्शन घडेल.

**चौफेर शिक्षण :-**

गांधीजीचा शिक्षण विषयक विचार चौफेर होता. त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला दिल्या जाणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या शिक्षणावर सूक्ष्मपणे विचार केला होता. स्थिया मुले, प्रौढ, हरिजन, शेतकरी या सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे या संबंधीचे विचार मांडले.

त्यात गांधीजीनी स्थियांना निर्भय बनवले. त्यांना त्यांचे स्वत्व मिळवुन दिले. त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे मोकळे केले. मुख्य म्हणजे घराच्या बंदिवासातून त्यांची सुटका केली. एक स्त्री साक्षर झाली तर संपूर्ण कुटूंब सुधारते तसेच आपल्या कुटूंबाचा दर्जा वाढवण्यासाठी तिला शिक्षण देणे आवश्यक आहे. हे गांधीजीनी समाजाला पटवून दिले होते. त्यामुळे स्त्री शिक्षणासंबंधी असलेले विचार अधिक व्यापक व मुलगामी आहेत.

प्रौढांविषयी विचार करताना गांधीजीनी व्यवहार ज्ञानावर अधिक भर दिला. प्रौढांना खेडेगांवचे गणित तिथला भुगोल, इतिहास, आरोग्य शास्त्र या सर्वांचे ज्ञान असावे. रोजच्या जीवनात उपयोगी नसणारे पुस्तकी ज्ञान त्यांना दिले जाऊ नये. साक्षरता प्रसाराने माणसाला जीवनोपयोगी ज्ञान मिळाले पाहिजे. गांधीजीच्या मते, निरक्षरतेपेक्षा अज्ञान हीच खेदाची व शरमेची गोष्ट आहे. म्हणून प्रौढांचा अज्ञान-अंधकार दूर करण्यासाठी प्रौढ शिक्षणाचा खास कार्यक्रम हवा.

जीवनाची अशी एकही बाजू नसेल की ज्याविषयी गांधीजीनी विचार केलेला नाही. त्या सर्वांचा शिक्षणाशी संबंध खोडताना त्यांनी एकूणच सारे मानवी जीवन उत्तर व उदात व्हावे याचाही विचार केला. मुख्य म्हणजे त्यांनी जे जे काही सांगितले ते ते आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उत्तरवले ते पुस्तकी पंडित नव्हते. गांधीजीनी आपल्या शैक्षणिक कल्पनांच्या अधारे नव्या समाजव्यवस्थेची आखणी केली होती. व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश त्या शिक्षण पद्धतीने सुचिलेला

होता.त्या काळातील भारतीय शिक्षण पद्धतीत संपूर्ण क्रांती घडवून आणणारा असा गांधीजीचा दृष्टीकोन समजला पाहिजे.त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील सुप्त उत्पादक शक्ती प्रथम पासूनच पणाला लावावी व स्वावलंबन शिकावे.हस्तव्यवसाय करता-करता हस्तकौशल्य मिळवावे कारण हे हस्तकौशल्य म्हणजेच भावी जीवनातल्या उदयोगाचा पाया होय. गांधीजीच्या मूलोदयोगी शिक्षण पद्धतीचा बाऱ्याईने विचार केल्यास त्यांनी जगाला दिलेली एक क्रांतीकारक व अभिनव शैक्षणिक देणारीच आहे असे म्हणावे लागेल. गांधीजीच्या मनावर बालपणी झालेले संस्कार,त्यांचे शिक्षण,दक्षिण अफ्रिकेतील त्यांचे शैक्षणिक प्रयोग व भारतातील शैक्षणिक परिस्थितीचा त्यांचा अभ्यास इत्यादी सर्व घटकांचा त्यांच्या या मूलोदयोगी योजनेवर परिणाम झालेला आहे. गांधीजी हे “शिक्षणाच्या जीवनव्यापी विचार करणारा दुर्मिळ शिक्षणशास्त्री व अनौपचारिक शिक्षणाचा महान उद्गाता होते.” असेच महटले पाहिजे.

#### संदर्भ सूची :

१. गांधी विचार - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
२. अनौपचारिक शिक्षण - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
३. बोलू काही थोराविषयी - डॉ.रामकृष्ण बदने, क्रिएटिव पब्लिकेशन, नांदेड-२०१६.

#### महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक योगदान

डॉ. कीर्ती भ. सदार  
सहयोगी प्राध्यापक

कवि कुलगुरु कालीदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक  
प्रस्तावना –

महात्मा गांधी हे तत्त्वज्ञानी व थोर विचारवंत होते. भारत पारतंत्र्यात असतांना देशाला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी महात्मा गांधीजीनी सोठा लडा दिला. राजकीय क्षेत्रात कार्य करीत असतांना त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा, तत्त्वज्ञानाचा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगावर प्रभाव पडला होता. म. गांधीजीनी भारतीय परिस्थिती आणि समस्यांची जाण ठेवून पुढील प्रगतीचा विचार करून आपले शैक्षणिक विचार मांडले. म. गांधींचे विचार सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे. गांधीजींच्या मते, शिक्षण म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा विकास होय. शिक्षण म्हणजे केवळ साक्षर होणे नाही. त्यांच्या मते, "Literacy is not the end of education, not even the beginning. By education, I mean drawing out of the best in man body, mind and spirit." त्यांच्या मते शिक्षण म्हणजे माणूस घडविणे होय. शिक्षणात महात्मा गांधीनी व्यक्तिमत्वाच्या सर्व घटकांचा अंतर्भाव केला आहे. 3H, Head, Heart and Hand ही कल्पना मांडून या सर्व अंगाच्या विकासावर भर द्यावा असे त्यांचे मत होते.

भारतीय समाजातील प्रत्येकाला शिक्षण मिळायला हवे. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे असे त्यांना वाटे. त्यांनी केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा कृतीशील, उद्योगावर आधारेले शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. केवळ साक्षर होणे म्हणजे शिकण नक्हे. साक्षरता हे शिक्षणाचे साधन आहे असे त्यांचे मत होते. गांधीजींच्या मते मानवातील उत्कृष्टतेचा अविष्कार म्हणजे शिक्षण होय. त्यांनी शिक्षणाच्या पूर्णत्वाचा विचार केलेला आहे. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने महात्मा गांधींनी "3H" ही संकल्पना मांडली.

महात्मा गांधी यांनी मूलोदयोगातून शिक्षण देण्याचे महत्व पटवून दिले आहे. व्यवसायाला ते मूलोदयोग असे म्हणत व हा मूलोदयोग त्याच्या प्रदेशातील जीवनाशी संबंधित असावा. मूलोदयोगी शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊन त्यांच्या मानसिक शक्तींचा विकास घडवून आणणे व दुसरे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणे होय.



**UGC Sponsored**



**ONE DAY INTERDISCIPLINARY  
INTERNATIONAL CONFERENCE**  
on

**"Beyond Boundaries : Gandhian Vision in  
the Age of Globalization"**

on  
**24th March, 2018**



Principal  
Late. Sow. Sheshabai  
Sitaram Mundhe Art's College  
Gangakhed Dist. Parbhani

Organized by  
Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya,  
Wardha, Maharashtra (India)  
&  
**Gandhi Study Centre**  
New Arts, Commerce & Science College,  
Wardha, Maharashtra (India) - 442001

# INDEX

| SR.<br>NO. | AUTHOR   | TITLE OF PAPER  | PAGE<br>NO. |
|------------|--|---|-------------|
| 1          | प्रा. डॉ. अन्ध्रा एस. लाकडे                          | महात्मा गांधीजीच्या विचारातील तीन स्तंभ (सत्याग्रह, अहिंसा व खादी)                      | 1           |
| 2          | डॉ. अभिलापा शरुत                                     | महात्मा गांधी : अहिंसा या शस्त्राने लढणारे योद्धा                                       | 6           |
| 3          | आकाश शेषगऱ्यांगर                                     | महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसा विषयक विचार   | 8           |
| 4          | प्रा. डॉ. अनिता लोखडे                                | गांधीजीची सर्वोदय संकल्पना  | 11          |
| 5          | सहा. प्रा. आरविंद महादेवराव पुनवटकर                  | महात्मा गांधी यांच्या विचारातील 'स्वराज्य'  | 13          |
| 6          | प्रा.डॉ. अशोक भानुदासराव केंद्रे                     | महिती तंत्रज्ञानाच्या युगात गांधी विचारांची गरज.  | 17 ✓        |
| 7          | ज्ञा. नरवाड वालाजी भारतराव                           | महात्मा गांधीजीचा समताविषयक दृष्टिकोन: एक तात्त्विक घिन्ठन                              | 21          |
| 8          | प्रा.डॉ. भानुदास डिं. जामगेकर                        | महात्मा गांधीजीच्या विचारांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर पडलेला प्रभाव व त्यांचे काय | 26          |
| 9          | गिरीश दी. पंचभाई                                     | महात्मा गांधीचे पर्यावरण विषयक दृष्टिकोन  | 30          |
| 10         | प्रा. डॉ. जे. डॉ. गुणाळ                              | म. गुंधी आणि स्त्रीयांचे हक्क   | 34          |
| 11         | प्रा. जगदिश आर. चिनुरकर<br>प्रा. भारती दि. रत्नपारखी | महात्मा गांधीचे राष्ट्रबाबद व आंतरराष्ट्रबादासंबंधी विचार                               | 37          |
| 12         | प्रा. रा०. कौ. आर. फोटदुर्खे                         | महात्मा गांधीजी आणि अहिंसा  | 41          |
| 13         | कैलाश आंविलदुके                                      | महात्मा गांधीजीचे तीन प्रमुख आधारस्तंभ अहिंसा, सत्याग्रह, खादी                          | 43          |
| 14         | प्रा. कमलेष मानकर                                    | महात्मा गांधी असहकार चळवळ   | 46          |
| 15         | डॉ.दी. किरण प्रल्कादराव मिनांदे                      | महात्मा गांधीजीच्या शिक्षण विचारांचा आडावा  | 48          |
| 16         | डॉ. कीर्ती भ. सदार                                   | महात्मा गांधी यांचे शिक्षण विषयक योगदान   | 50          |
| 17         | प्रा. डॉ. किंशोर वी. कुडे                            | महात्मा गांधीजीच्या विचारधारेतुन समाजकार्य  | 52          |
| 18         | डॉ. विलोद भगत<br>प्रा. मनोज सोनटकरे                  | महात्मा गांधी – सत्याग्रह आणि तत्त्वज्ञान   | 57          |
| 19         | शेष मुंदान फतहामियां                                 | महात्मा गांधीजीच्या शिक्षण विषयक विचारांचा वर्तमान जीवनातील प्रासंगिकता                 | 62          |
| 20         | प्रा. डॉ. नलिनी एम. भगत                              | गांधी तत्त्वज्ञान व सर्वोदय चळवळ  | 65          |
| 21         | डॉ. लोकेश नदेशकर                                     | आगतीकरण विषयी महात्मा गांधीजीचा दृष्टीकोन   | 68          |
| 22         | प्रा.डॉ.नन्द्यु एस. गिरडे                            | महात्मा गांधी प्रणित आम स्वराज्य  | 70          |
| 23         | प्रा. प्राहुल इ. ढोके                                | "महात्मा गांधी यांचे स्त्रीविषयक विचार"   | 72          |
| 24         | डॉ. प्रशांत सुनील शेळके                              | आधुनिक काळात महात्मा गांधीच्या शैक्षणिक विचारांची उपयोगिता.                             | 77          |
| 25         | डॉ. प्रविण कारंजकर                                   | महात्मा गांधी अहिंसा संकल्पणा एक अध्ययण   | 79          |
| 26         | डॉ. उर्मिला महारे                                    | महात्मा गांधीचे सत्याग्रहासंवधी विचार व वर्तमानातील                                     | 82          |

  
**Principal**  
**Late. Sow. Sheeshabai**  
**Sitaram Mundhe Art's College**  
**Gangakhedi Dist. Parbhani**

साहिती तंत्रज्ञानाच्या युगात गांधी विचारांची गरज.

द्वाऱ्डो. अशोक भासुदातसाह केंद्रे, मराठी विभाग प्रमुख.  
कौ.सौ. शेषाबाई सीताराम लुंदे, महाविद्यालय, गंगाखेड जि.पत्तभणी. 431514  
ड.॒४८. ९४२१७८९९३४ Email:ashokb.kendre@gmail.com

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गांधी विचारांची महत्त्व अधिकच वाढले आहे, नव्हे वर्तमान काळात गांधी विचार अपरिहार्य ठरला आहे. आज भौतिकवाद व उपभोगवाद वाढला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अनला आहे. भौतिकवादापूढे समाज नितिभृष्टतेकडे झुकला आहे. आपल्या गरीब, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बांधवाकडे त्यांचे लक्ष नाही. अशा परिशिथीत समाजात एकता, सहिष्णुता, प्रेम निर्माण करण्यासाठी गांधीजींच्या विश्वस्त विचारांची संकल्पना आमलात आणण्याची गरज आहे. या दहशतवादाला प्रेमभावना जिंकू शकते. साधनसामुग्रीचा अपव्यय टाळू राकतो. व ती साधनसामुग्री योग्य अशा कारणासाठी वापरु शकतो.

गांधी विचार कोणत्याच परिमाणात बसू शकत नाहीत. जितके व्यापक आहेत तितकेच ते सखोल आहेत. हे विचार मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाला रपर्श करतात. एक संपूर्ण समतावादी समाज निर्माण करावा असे गांधीजींचे स्वप्न होते. समाजावर एकूणच धर्मभवनेचा पगडा असल्यामुळे जोपर्यंत धर्मव्यवस्थेत अपेक्षित बंदल होत नाही, समाजही बदलणार नाही. असे त्यांना वाटे. गांधीजीनी एकाचवेळी दोघांमध्ये परिवर्तन इच्छिण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रचनात्मक कार्याची उभारणी केली. त्यांचे हे प्रवंड कार्य मुळापासून जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

### गांधी विचार व मानवता :

१. म. गांधींचे विचार पूर्ण परिवर्तनवादी आहेत.
२. समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोणातून गांधीजींच्या विचारास परंपरीरकता आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम झाला आहे.
३. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत मानव आणि मानवता केंद्रस्थानी आहेत.
४. गंधीजीना सांप्रदायिकता मान्य नव्हती.
५. व्यासनाधिनतेच्या विरोधात गांधीजीनी अनेक आंदोलन उभी केली.
६. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलाही केंद्रस्थानी होत्या.
७. स्त्री—पुरुष समानता, विधवा पुनःविवाह, दलित बांधव, सांप्रदायिक संदभावना यांबद्दल गांधीजींचे विचार.
८. अन्य धर्मावददल आदर, धर्मातरण, हिंदू मुस्लीम ऐक्य, भाषण स्वतंत्र्य आदिबद्दल गांधीजींचे विचार प्रेरक होते.

गांधीजी समाज परिवर्तनवादी होते. परंपरा आणि प्रगतिशिलता यांचा जप्त्याग संगन त्यांच्या विवारणार्थीत होता. ते स्वतः न्हणायचे की, मी कुठलाही सिद्धांत मांडला नाही किंवा कुठलाही वाद जन्माला घातला नाही. मला जे अनुभवाला

2017 - 18

# SECTION 'F'

  
**Principal**  
Late. Sow. Sheeshabai  
Sitaram Mundhe Art's College  
Gangakhed Dist. Parbhani



## 133.

## कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण : अधिनियम २००५

डॉ. पिनाटे किरण प्रत्हादराव

लोकप्रशासन विभाग

के. सो. शेषाबाई सिताराम मुंदे कला महाविद्यालय, गंगाखेड

भारताची संस्कृती हो जगातील प्राचीन संस्कृती पैकी एक आहे. इथली मूळ्ये, कुरूब्रव्यवस्था, स्वीला प्राचीन काळापासून मिळणारा पानमन्मान हा भांतिकदृष्ट्या पुढारलेल्या पाणिचमात्र्य जगाच्या कुतूहलाचा कायमचा विषय ठरलेला आहे. यत्र नायंस्तु पुन्यते रमने तत्र देवता: म्हणजे जिथे स्थितीचा सन्मान केला जातो. तिथे देवता वास करतात असे असताना स्वीयावर अनेक प्रकारचे वंधने लावून त्याच्यावर अन्याय, अत्याचार केला जात आहे. तिला समाजात राहत असताना अनेक अत्याचार सहन करावे लागत आहेत. त्यात कौटुंबिक हिंसाचार हा एक अत्याचार आहे. या अत्याचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने २००५ हा कायदा अंपलात आणला आहे. त्यापूळे महिलांचे संरक्षण होत आहे की नाही हे अभ्यासांवासाठी हा विषय निवडला आहे.

## कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ -

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ दि. २६ आक्टोबर २००६ पासून अंमलात आला व महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण नियम २००६ दि. २६ आक्टोबर २००६ पासून अंमलात आले आहेत. यामध्ये १७ नियम निश्चित करण्यात आले आहेत.

## कायद्याचा उद्देश -

१. स्त्रियांना धरणुने छळापासून संरक्षण देणे.
२. महिलेचा धरात राहण्याचा दवक अवाधित राखणे म्हणजे महिलांना धरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले नाऊ, नवे.
३. माहिलेला धरात सम्मानाची वागणूक मिळावी, न्यायाची वागणूक मिळावी यासाठी कायदेशीर उपायांजना करणे ही कायद्याची काही उद्दिष्ट्ये आहेत.

## कौटुंबिक छळाची व्याख्या -

या कायद्यान्यांवे कौटुंबिक छळ या संकल्पनेनी व्याख्या करण्यात आलेली आहे, ती खालीलप्रमाणे.

म्हात्रादी कृती जी पाहलेच्या मार्नासक, शारीरिक, आराम्यास, सुरक्षिततेस, जीवितास, अवयवास आणि कल्याणास धोकादायक आहे, तिची मार्नासक, आर्थिक आणि शारीरिक कुचंबणा करणारी आहे. तिच्या प्रतिष्ठेस धोका पोहचविणारी आहे. त्यांना कौटुंबिक छळ समजाच्यात आले आहे. तसेच तिच्याकडे किंवा तिच्या नानेवाईकाकडे करण्यात आलेली हुंडयाची किंवा माल्यवान चम्बुंयो मागाणी उपहासान्वयक आणि अपमानास्पद दण्डायत येणारी वागणूक विशेषत: मूळ किंवा मुलगा नसताना करण्यात येणारे मार्हिंबुक आरोग माहिलेला आर्थिक प्राप्ती असेल किंवा त्यास ती पात्र असेल त्यास हानी पोहचवणाऱ्या वार्षीचाही त्यात समावेश आहे.

## अधिनियमातील महत्वाच्या तरतुदी -

कलम ४४ अन्यथे माहिलेवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची माहिती सवधीत महिला व्यांतरिवत इतर कांणत्याही संरक्षण अधिकांज्यास देऊ शकल. अशा कोणत्याही व्यक्तीने चांगूलपणाने माहिती दिली असेल तर ती व्यक्ती दिवाणी/फॉन्डारी कारवाईस जवाबदार धरली जाणार नाही.

## संरक्षण अधिकांज्यांची नेमणूक

राज्यात संरक्षण अधिकारी नेमण्यात आले असून यासाठी प्राधान्याने महिलाची निवड करण्याच्या सूचना आहेत. राज्य शासनाच्या संवेदील/स्वयंसेवी संस्थेचे सदस्य ज्यांना तीन वर्षांचा सामाजिक क्षेत्रातील अनुभव आहे. अशांना किमान तीन वर्षांसाठी मंरक्षण अधिकारी म्हणून काप करता येणार असून त्यांचो कर्तव्य आणि कायोंप्रदृती निश्चित करून देण्यात आली आहे. या कायद्यान्यांवे नेमण्यात आलेल्या संरक्षण अधिकांज्याने कामात कसूर कल्यास त्यांना किमान सहा घर्हने व कमाल एक व्यांचा तुळंगवास अयवा २० हजार रुपये दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच प्रतिपक्षाने आदेशाचा भंग केल्यास त्याला एक वर्षांचा नुंवरगवास/२० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते हा गुन्हा दखलपात्र आणि अजापोनपत्र गुन्हा उरोवण्यात आला आहे.

## कौटुंबिक छळापासून महिलांचे संरक्षण नियम - २००६

## घटना अहवाल -

ज्या नियम... नंतर कौटुंबिक घटना अहवाल तर्फे करण्यावाऱ्यत तरतुद आहे. नियम ४ अन्यथे कांणतीची व्यक्ती नेव्ही/तोडी संरक्षण अधिकांज्याने फाँपं एक मध्ये कौटुंबिक घटना अहवाल तयार कराल. तक्रार प्राप्त झाल्यावर संरक्षण

आधिकान्यांनो फॉर्म १ मध्ये कौटुम्बिक घटना अहवाल सादर करावा व त्याची प्रत दंडाधिकारी व पोलीस संशेषनला द्यावी. प्रीतवादीच्या अनुपस्थितीत आदेश मिळवण्यासाठी तक्रारदार म्हणजे बिडीत माहिलेने फॉर्म ३ मध्ये शपथपत्र दाखवल करावा.

#### घरगुती हिंसेच्या घटनेबाबत अहवाल - नियम ५ नुसार -

घरगुती हिंसाचाराची तक्रार प्राप्त डाळन्यानंतर संरक्षण आधिकान्याने नमूना (१) प्रमाणे घरगुती हिंसाचाराच्या चऱ्येबाबतच्या अहवालात नोंदी करण्यात आणि त्यांच्या प्रतीक्षा ज्या ठिकाणी घरगुती हिंसाचार घडला असेल तेथील स्थानिक आधिकार क्षेत्र असलेल्या दंडाधिकान्यास आणि पोलीस आधिकान्यास पाऊदाच्यात.

#### दंडाधिकान्यास करावयाचा अर्ज - नियम ६ नुसार

कलम २२ खालील व्याख्या माहिलेने द्यावयाच्या प्रत्येक अर्ज व अनांतील मजकुर तयार करताना प्रत्येक अर्ज हा नमूना २ प्रमाणे असला पाहिजे जर व्याख्या माहिला हो आर्शाक्षण असेल तर संरक्षण आधिकान्याने अनांतील मजकुर ठेवला समजावृत्त सांगून आणि वाचून दाखविला पाहिजे.

#### सेवा पुरविणान्या संस्थाना मान्यता -

कलम १० अन्यं यांच्या सेवा पुरविणान्या न्यू स्वयंसेवी संस्था महिलांचे हक्क व आधिकार कायदेशीर पाणांने राखण्याचा उददेशाने कायंरत असून त्या नोंदणीकृत आहेत. अशा संस्थाना सेवा पुरविणारे म्हणून राज्य शासनातक मान्यता देण्याची तरतुद आहे. ज्या स्वयंसेवी संस्थानी सार्वांगीक कायांत तीन वर्ष कार्य केलेले आहे. तसेच ज्या संस्थाना उददेश महिलांना व्याकृतीकायदेशीर, आर्थिक इमदत करणे यांचा समावेश आहे. अशा संस्था सेवा पुरविणारे म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरू शकतोल.

#### राज्य सरकारची कर्तव्ये -

कलम ११ अन्यं राज्य सरकारचो कर्तव्य खालील प्रमाणे आहेत. ~

१. कवया तरतुदीना सावंजनिक दृष्ट्या दूरोन्त्रवाहीनीवर आकाशवाणीवर आणि छापोन

प्रांसम्भवी वेगवेगळी दोषासाठी प्रपत्न करावेत.

२. ग्रहोविपाग, न्यायिक संवेशी निगरानी सदस्य यांचे नियायित संचरण करणे व त्याना

प्रांशळण देणे.

३. चिंधी व न्याय विभाग, गृह विभाग, आरोग्य विभाग, मनुष्यवज्ञ विकास विभाग

यांच्याशी संवर्धित सेवा देणारे संवैधित विभाग यांच्यासम्ये प्रभावी समन्वय साधणे.

#### मदतीबाबत आदेश मिळवण्याची प्रक्रिया -

कलम १२ यांच्या दंडाधिकान्याकडे अर्ज करण्याची पद्धती नमूद करण्यात आली आहे. यामध्ये न्यायदंडाधिकारी यांनी संरक्षण आधिकारी किंवा सेवा देणारे यांचे अहवालाचा विचार करून आदेश देणे आवश्यक - अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांन्या आत पाहिली सुनावणी होणे व साउ दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी तरतुद आहे.

#### संरक्षण आदेश -

कलम १३ अन्यं व्याख्या माहिलाच्या बाजूने दंडाधिकारी संरक्षण आदेश देऊन प्रतिपक्षास पुढील गोष्टी न करण्यास मनाई करतोल.

१. कौटुम्बिक नुलमाचे कोणतेही कृत्य

२. कौटुम्बिक नुलमाच्या कोणत्याही कृत्यास प्रोत्साहन मदत

३. व्याख्या माहिलाच्या नोंदकरीच्या ठिकाणी प्रवेश त्यांच्या मुलास शाळा इतर ठिकाणी वारंवार प्रवेश कराण्याचा

४. व्याख्या माहिलेस कोणत्याही पाणांने संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे.

व्याख्या व्यक्तीची मिळवक्त, वैकंतील रक्कम, स्त्री धन वाबत कोणताही व्यवहार करावयाचा झाल्यास दंडाधिकारी यांचे परवानगा देणे.

#### निवास आदेश -

कलम १४ अन्यं दंडाधिकारी खालील प्रकाराचे आदेश काढू शकतात.

१. प्रीतवादीना घरातून हाबलग्यापासून प्रीतवंध करणे.

२. वरच्या ज्या खालील माहिला राहाते त्या खालील प्रीतवादी/त्यांच्या नातेवाईकांना

जाण्यात प्रीतवंध करणे.

३. घर विकाण्यास/गहाण ठेवण्यास प्रीतवादोस प्रीतवंध करणे.

४. गरज असलेल्या माहिलासाठी पर्यांती घराचो व्यवस्था करणे किंवा पर्यांती घरासाठी भाडे देण्याचे आदेश दंडाधिकारी देऊ शकतात.

उदा. हमोपत्र लिहून देणे, पांलिस संशेषनला माहिलेला संरक्षण देण्याचे आदेश काढणे. जप्त केलेले स्वीकृत निवास आदेश देणे.

#### आर्थिक आदेश देणे -



कलम २० अन्वये दंडाधिकरी प्रतिवादीला खालील प्रकारचे आदेश काढू शकतात.

१. माहिलेला जे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईसाठी प्रतिवादीनं खुणाची रवकम देणे.

उदा. माहिलेच्या उत्पन्नाचे नुकसान, बंद्यकांचे उपचारासाठी खुचं, मालमत्तेचे नुकसान, अपत्याच्या देखभालीचा खुचं, संबोधन व्यक्तीचे साधारण राहणीमान बघून आर्थिक नुकसान भरपाईचे आदेश काढले जावेत.

### मुलांचा ताव्याचा आदेश -

कलम २१ अन्वये मुलांच्या ताव्याचाबत आदेश काढू शकतात.

- पोंडित माहिलांच्या मुलांच्या किंवा मुलांच्या हंगामी ताव्याचाबत पा. न्यायालय आदेश करू शकतोल. आवश्यक असेल तर प्रतिपक्षाने मुलाला किंवा मुलाना कधी भेटावे या बाबतच्या व्यवस्थे संबोधीही न्यायालय या आदेशात नमूद करू शकेल.

### नुकसान भरपाईचे आदेश -

- कलम २२ अन्वये दंडाधिकारी नुकसान भरपाईचाबत आदेश काढू शकतात.

- पोंडित माहिलेस मार्नासिक आणि भार्वानक दुःख सहन करावे लागल्यास तरंगे तिला इजा झाली असल्यास यावाबत नुकसान भरपाई देण्यात यावो. असा आदेश दंडाधिकारी करू शकतात.

### समुपदेशकांनी प्रक्रियेचे पालन करावे -

समुपदेशकांनी न्यायालयाच्या व संरक्षण अधिकाऱ्याच्या देखभालाली काम करावे. जिथे समुपदेशन आवश्यक असेलल्यामध्ये प्रतिपक्षाने अशी हमी द्यावी कि फियांदीने तक्रार केल्याप्रमाणे प्रांतपक्ष कांटुंविक हिसाचार करण्यापासून दूर राहील आणि काही आवश्यक प्रकरणात प्रांतपक्ष असा प्रयत्न करणार नाही.

समुपदेशकांचा कांटुंविक हिसाचाराचा अंत होइल असा मागं शोधण्याचा हेतु असेल आणि हे सर्व प्रयत्न करताना समुपदेशकांनी व्याथत माहिलेच्या इच्छा संबोदनशीलता याचा आदर उंवणे आवश्यक आहे. समुपदेशकांनी न्याया अहवाल दंडाधिकाऱ्याकडे योग्य त्या कृतो होण्याकांती शक्य तितक्या लवकर सादर करावा.

### व्याथित महिलेला आश्रय -

व्याथित महिलेने विनंती केल्यानंतर संरक्षण अधिकारी किंवा संद्या देणारे कलम ५ खालील आश्रय गृहाच्या प्रमुख व्यक्तींसाठे नाही विनंती करतोल आणि कलम ६ अंतर्गत अंजे केल्याचाबताने त्यात सगट उल्लंघन करतोल. तसेच व्याथित माहिलांची इच्छा असेल नरच आश्रयगृह त्यांची ओळख देण्यात. तसेच न्या व्यक्ती विरुद्ध तक्रार केली आहे. त्यांना न्या आश्रीन माहिलांच्यांपासून झाली व्याथित देत नाही.

### व्याथित महिलेस बंद्यकीय सुविधा -

व्याथित महिलेस बंद्यकीय सुविधा प्राप्त क्वाडी यासाठी संरक्षण अधिकारी बंद्यकीय प्रमुखास विनंती करून माहिलेस बंद्यकीय सुविधा मिळवून देऊ शकतो. अशा प्रकारे शासनाने व्याथित माहिलांसाठी राज्यगृह, आधारगृह, स्वाधारगृह आणि अल्पमूदती निवायगृह इच्याची आश्रय गृह म्हणून घांगित केली आहेत. राज्यातील सर्व जिल्हा माहिला व बालाचिकास अधिकारी, प्रांत अधिकारी, तहांसलदार, गटाचिकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना तात्पुरत्या स्वरूपाने संरक्षण अधिकारी म्हणून घांगित केले आहे. तसेच संबोधित जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी चौकशी करून फायद्या संबोधी आणि संरक्षण अधिकाऱ्यांसंबोधीची अधिक पाठितो घेण्यात येण्यात.

या कायद्यान्वये सर्व जिल्हा शाल्य चिरिकतसक, जिल्हा रुग्णालय, बंद्यकीय अधिकारी, जिल्हा स्वी स्लामालय, कृषीर रुग्णालय, प्रांतीशक मनोरुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यांना पोंडित माहिलाना बंद्यकीय मदत आणि तपासणीसाठी बंद्यकीय सेवा त्वारित उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात अलंब्या आहेत. या कायद्यातर्गत राज्यात आतापर्यंत ८१०५ तक्रारांनी नोंद झाली असून त्यापर्यंती २८४८ तक्रारी न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. त्यापुढीच माहिलांना कांटुंविक हिसाचारापासून संरक्षण देणारा कायदा म्हणून २००५ याकडे पोंडिले जाते.

### संदर्भ सूची -

१. नावःसाच्य - संपूर्णर - २०१५

२. यायद्याची मागंदर्शक पुस्तिका - पढाराट शासन

३. भाग्यातील सामग्रीजक वित्याचा प्रशासन - न्याया नुसार परिवर्तन - २००९

४. The protection of women from Domestic Violence Act- 2005



Ashti Taluka Shikshan Prasarak Mandal's  
**Arts, Commerce & Science College, Ashti, Dist.Beed**  
Accredited by NAAC B<sup>++</sup> Grade with 2.78 CGPA, ISO 9001:2015, Green Audited College

Organized by

**One Day Interdisciplinary  
National Conference on  
Recent Trends  
in  
Social Sciences and Commerce**

Tuesday, 27<sup>th</sup> February, 2018



**Principal & Organizer**

Dr. S.R. Nimbore

  
Principal  
Late. Sow. Sheshabai  
Sitaram Mundhe Art's College  
Gangakhed Dist. Parbhani

**C convenors**

Dr. B.S. Waghmare

Prof. R.E. Bharudkar

Published By  
**Harshwardhan Publication Pvt. Ltd.**  
**Limbaganesh, Dist. Beed**

|    |  |   |     |
|----|--|---|-----|
| 73 | सार्क संघटना आणि भारताचे परराष्ट्र धोरण                            | प्रा.डॉ. भुजंग विठ्ठलराव पाटील  | 257 |
| 74 | महिला सबलीकरणात भारत सरकारचे योगदान                                | डॉ.रेखा रामनाथ बने  | 260 |
| 75 | ग्रामराज्य, ग्रामसभा यांचिषयीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन | प्रा.तेजस्विता अविनाश रणश्रृंगारे   | 262 |
| 76 | ग्रामराज्य, ग्रामसभा यांचिषयीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन | प्रा.किरण नामदेव गायकवाड  | 265 |
| 77 | भारताचे सद्यःस्थिती मध्यात परराष्ट्र धोरण                          | डॉ. संजय गव्हाणे<br>रासवे बालासाहेब मच्छिंद्र   | 267 |
| 78 | महिला सबलीकरण घटनात्मक तरतुदी व कायदे                              | प्रा.एस.के.तांदळे   | 270 |
| 79 | मानवी हक्क आणि भारतीय संविधान                                      | प्रा.डॉ. अर्जुन उबाळे   | 273 |
| 80 | भारताचे परराष्ट्र धोरण आणि संबंध                                   | प्रा. गजानन हनवते   | 278 |
| 81 | मानवी हक्काचे प्रकार, मानवी हक्क संकल्पना                          | प्रा. खेडकर व्ही.एल.<br>डॉ. हजारे ए. पी.  | 281 |
| 82 | महिला सबलीकरण  | प्रा.उत्तम सोनवणे   | 285 |
| 83 | भार तीय पंचायतराज व्यवस्था   | प्रा. कमलाकर शर द इंगळे   | 289 |
| 84 | भारताचे पूर्वोक्तील परराष्ट्र धोरण                                 | प्रा. आर. ई. भारुडकर  | 292 |
| 85 | महिला शिक्षण विषयक धोरण आणि महिला सबलीकरण                          | कु.ऋतुजा पांडूरंग बावचकर  | 296 |
| 86 | आधुनिक भारतासमोरील प्रादेशिक आव्हान                                | आकाश शेषराव बांगर   | 299 |
| 87 | भारतातील पंचायतराजचे बदलते स्वरूप                                  | डॉ.संजय गव्हाणे<br>जाधव श्रीराम दामला   | 303 |
| 88 | महिला सबलीकरण : वास्तव आणि समस्य                                   | परतवाय मोहन भानुदास   | 305 |
| 89 | मानवी हक्क   | महेश वसंत कुलकर्णी  | 309 |
| 90 | भारतातील मानवी हक्क आणि वास्तव परिस्थिती                           | श्री.नरवाडे बालाजी मारोतराव   | 312 |
| 91 | मानव अधिकाराची सामाजिक उपयोगिता                                    | डॉ. बालासाहेब माणिकराव टकले   | 316 |
| 92 | भारत व शेजारील राष्ट्रांचे संबंध                                   | पवार विश्वनाथ हणमंतराव  | 319 |
| 93 | India and China Relation and Balancing Strategy : An analysis      | Mr. Nikam Rajaram Digambar  | 321 |
| 94 | भारतीय राजकारणातील बदलते प्रवाह                                    | राजरत्न श. गवई  | 321 |
| 95 | महिला सबलीकरण : धर्म व समान नागरी कायदा                            | Principai<br>Late.Sow.Sleshebe<br>Sitaram Mundhe Art's Co<br>सुनिल दामोधर भाऊगळकर<br>Gangakhed Dist.Parbh | 321 |
| 96 | संयुक्त राष्ट्र संघटनेतील भारताची भूमिका                           | खंडेराव हरिभाऊ काळे   | 329 |
| 97 | भारताचे परराष्ट्रीय धोरण   | प्रा. डॉ. जे.टी. कांबळे   | 331 |

## महिला सबलीकरणात भारत सरकारचे योगदान

डॉ.रेखा रामनाथ बने  
राज्यशास्त्र विभाग  
कै.सौ.शेषाबाई सिताराम  
मुंढे महाविद्यालय,गंगाखेड.

### प्रस्ताविक :

मानवी समाजात स्त्री पुरुषांचे स्थान बरोबरीचे अथवा समानतेचे असल्याचे दाखले अध्यात्मिक विचारात आढळतात.उदा.भारतीय आध्यात्मिक विचारात ‘अर्धनारी नटेश्वर’ रूपात शंभो महादेवाला चित्रित करून महिलांचे स्थान अत्यंत महत्वाचे व अविभाज्य असल्याचे स्पष्ट केले असतांनाही प्राचीन काळापासून अगदी अलिकडच्या काळापर्यंत भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचा आढावा घेतला असता केवळ वैदिक कालखंड वगळता स्त्रीयांचे समाजातील स्थान दुर्योगच राहिल्याचे दिसते.महिला संघर्षी,समंजस असल्यामुळे प्रयत्नाची पराकर्षा करून कुटूंबला आधार देणारी असुन तिच्या अंगी जिह चिकाटी,काटकसर व प्रबळ आत्मविश्वास वैरोग्ये गुण असूनही पुरुष प्रधान संस्कृतीने तीचे अस्तित्व केवळ “ चुल आणि मल” यापुरतेच मर्यादित ठेवले होते.तीला स्वतःच्या ओळखाशिवाय कुमारावस्थेत बिडिलावरून युवावस्थेत पतीवरून आणि वृद्धावस्थेत पुत्राच्या नावावरून ओळख देण्यात आली.अशा प्रकारे तीला अबला बनवून परावर्लंबित्वाचे जीवन जगण्यास भाग पाडले.

स्वातंत्र्यपूर्व काळात म.फुले,डॉ.आंबेडकर,राजा राम मोहन रॅय व महर्षी कर्वे वैरोग्ये समाजसुधारकांनी समाजातील महिलांचे महत्व व स्थान लक्षात घेऊन त्यांनी महिला विकासाच्या चळवळी उभारल्या आपल्या कार्यातुन त्याचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधानकाऱ्यांनी भारतीय समाजातील एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या असणाऱ्या महिला वर्गाशिवाय समाजाची व देशाची प्रगतीची कल्पना करणे आशक्य आहे.स्वातंत्र्यानंतर निर्माण केलेले भारतीय संविधान महिलाविषयक केवळ समानतेला मान्यता देत नाही तर सामाजिक आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय लाभापासून वर्चित राहणार नाही. तीला या सर्व बाबतीत प्राधान्यक्रम देवून विकासाची समान संधी मिळेल यासाठी सकारात्मक प्रयत्न व उपक्रम राबविण्याचे अश्वासन देते.महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करते.

### महिला सबलीकरणाचा अर्थ :

महिला सबलीकरण या शब्दाच शब्दकोषानुसार असलेला अर्थ स्त्रीयांना पुरुषाच्या बरोबरीने समान विकासाची संधी देणे होय.महिला सबलीकरणातील सबलिकरण म्हणजे तीची दुर्बलता नष्ट करण्याची प्रक्रिया होय.सबलीकरणाची जाणीव आज वैश्वीक बनली आहे.यात स्त्री-पुरुष समानतेचा स्वोकार करणे.स्त्रीयांना स्वत्वाची जाणीव निर्माण करून देण्याच्या प्रक्रियेला महिला सबलीकरण म्हणून संबोधले जाते.

### महिला सबलीकरणात भारत सरकारचे योगदान :

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत सरकारने देशातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाच्या विकासाशिवय संपूर्ण समाजाचा व पर्यायाने देशाचा विकास होणे आशक्य आहे हे जाणून भारतीय संविधानात सर्व नागरीकांना दर्जाची व संधीची समानता व तीची प्रतिष्ठा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचे आश्वासन देणारी बंधुता स्पष्ट केली.त्यानुसार भारत सरकारने महिलांचे सबलीकरण घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध ठोस धोरणे व कार्यक्रम आणण्यास सुरुवात केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिक आर्थिक राजकीय व शैक्षणिक सबलीकरण करण्यावर भर दिला.

लोकशाही शासन व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण होणे अपेक्षित असते.त्यामुळे तीचे केंद्र, राज्य व स्थानिक स्तरावर विभाजन केले.या राजकीय सत्तेत महिलांना सहभाग मिळावा त्यांचे राजकीय सक्षमीकरण व्हावे या हेतूने सरकारने ७३ वी, ७४ वी, आणि ११० वी घटना दुर्स्ती करून महिलांना स्थानीक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ५०% आरक्षणाची संधी देवून महिलांचे राजकीय सक्षमीकरण करण्यात आले.परिणामी आज संपूर्ण भारत भरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन स्तरावरील राजकारणात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढल्याचे दिसते.याशिवाय त्यांना राज्य व केंद्रीय राजकारणात ही अशी संधी प्राप्त करून देण्याच्या दिशेन प्रयत्न सुरु आहेत.

महिला सक्षमीकरणाच्या अभावामुळे केवळ महिलावरच परिणाम होत नाही तर त्यांचा कुटूंब आणि एकूण समाजावरही परिणाम होतो.महिला विकासावरील प्रतिकूल परिणाम टाळून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या हिताचे रक्षण

कायद्याद्वारे होण्यासाठी भारत सरकारने ३१ जानेवारी १९९२ रोजी महिला सबलीकरण करणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणून “राष्ट्रीय महिला आयोगाची” स्थापना केली. याशिवाय महिला विकासाकरीता घेयधोरणे आखणे व त्याची कार्यवाही पूर्ण करता याची म्हणून शासन स्तरावर भारत सरकारने महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना केली.

महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने वार्षिक अंदाजपत्रकात महिला विकासाविषयी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुद करून जेन्डर बजेट पध्दती स्वीकारली. याशिवाय महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी त्यांना अर्थसहाय देण्याचे धोरण राबविलेले आहे. स्वातंत्र्यानंतर विकासासाठी स्वीकारलेल्या विविध पंचवर्षीक योजनाच्या माध्यमातून महिलाच्या कल्याणावर भर देण्यात आला या योजना काळात महिलांचे शिक्षण, अरोग्य आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी या तीन घटकावर आधारित योजनेत प्रमुख स्थान देऊन महिलांचे अरोग्य व शिक्षण यातील प्रमाण वाढावण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगाने रोजगार आणि प्रशिक्षण कार्यक्रमांना सहाय्य करण्यासाठी [STEP] RGSEAG या सारखे कार्यक्रम सुरु केले. याशिवाय मुलींना पहिली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत केले. त्याचबरोबर सरकारने मुलींना प्रवासाची सोय व्हावी म्हणून मोफत एस.टी.प्रवासाची पास योजना सुरु करून मुलींचे शैक्षणिक सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला.

महिलांचे सामाजिक सबलीकरण होण्यासाठी सरकारने शासन स्तरावर अनेक कार्यक्रम हाती घेतली. महात्मा फुले यांच्या मतानुसार व्यक्तीची सर्व बाजूनी अधोगती होण्याचे मुळ कारण शिक्षण आहे तेंव्हा महिलांना शिक्षणाची संधी मिळाली की त्या नोकरी व्यवसाय काबीज करतील यातुन अर्धाजन होईल. या सर्वांमुळे त्याचे समाजातील स्थान अथवा दर्जा उंचावण्यास आपोआप मदत होईल. त्या अनुषंगाने भारत सरकारने महिलांसाठी विविध खात्यात महिलांकरीता नोकरीत आरक्षण देवून त्यांचे सामाजिक सबलीकरण करण्याची भूमिका घेतली.

एकूणच भारत सरकारच्या विविध तरतुदीतमक उपाययोजनामुळे महिला सबलिकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली. सरकारच्या सबलीकरणाविषयीच्या सकारात्मक भूमिकेमुळेच आज राजकीय सत्तेत महिलांना मोठ्या प्रमाणावर सहभागाची संधी मिळाली. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेची वगणूक मिळण्यास मदत झाली. आर्थिक सक्षमीकरणात सरकारच्या सर्व समावेशक धोरण व कृतीमुळे महिला पुरुषाच्या बरोबरीने जीवन जगत असल्याचे स्पष्ट होत आहे.

### संदर्भ सूची :

१. देशमुख अल्का, गोरे संजय (२०१०), तुलनात्मक शासन आणि राजकारण, श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर.
२. देवळाणकर शैलेंद्र (२००५), समकालीन जागतिक राजकारण-प्रमुख प्रश्न, विद्या बुक्स पब्लिशर्स,
३. औरंगाबाद.
४. लिमेय अनुसया (१९९७), स्त्रीयांचे समाजातील स्थान व भूमिका, समाजवादी महिला सभा, पूणे.
५. महिला सबलीकरण, योजना, जुन २०१२.
६. सिंह निशांत (२००७), समाज राजनीति और महिलां (दशा और दिशा), राधा पब्लिकेशन्स, नई दिल्ली.
७. किरण जी.देसले-स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र-२, २०१३.
८. संपादक-देवरे पी.डी., विचारमंथन Volume-१-जाने-२०१४.

VOL. 4 | ISSUE 3 | FEBRUARY 2018

UGC Approved Journal (No.53712)

Impact Factor: 4.197 (IIIF)

ISSN: 2464-5503

# CHRONICLE OF HUMANITIES AND CULTURAL STUDIES (CHCS)

A BIMONTHLY REFERRED INTERNATIONAL JOURNAL

(EBOOKS 24)

Special Issue on  
Recent Advances in Languages, Literature and Social Sciences

*Guest Editors*

Dr. Vinod A. Khedkar  
Dr. Amravati D. Tekale



Principal  
Late. Sow. Sheshabai  
Sitaram Mundhe Art's College  
Gangakhed Dist. Parbhani

MGEW SOCIETY'S  
CENTRE FOR HUMANITIES AND CULTURAL STUDIES  
KALYAN (MAHARASHTRA)  
Contact: +91 973072393      +91 9329000732      chcskalyan@gmail.com

## नवमी संचिता

१. डॉ. प्रेम अहर गावे लोकप्रिय साहित्य इन्स्टिट्यूट के नियमित
२. प्रद्युम्न आर्योदय एवं शार्दूल विषयक बाबू
३. महाराष्ट्रीय शिक्षाकाल नवमी अध्ययन संस्थान
४. गोठल और दाखकार्य
५. भाष्यकारी कामार्दी इन्स्टिट्यूट के नवमी अध्ययन एवं सांख्यन
६. आमुनियांग करणात लक्ष्यकार लुटुनांचे अध्ययन
७. विद्या तंत्रप्रयोग कालक एवं उद्देश्यान
८. प्रद्युम्न नवमी विषयक अध्ययन
९. उपर्योग्यवाच्य शास्त्रवाच्यांचे लोकालंग
१०. जागीरी राजीव विषयक अध्ययन तथा नवमी
११. साहंग उत्काळीन परिसरी व नवमी
१२. मौँड साशाजांची लोककला अध्ययन संगीत
१३. नवमी संस्कृताचे बदलते स्वरूप
१४. उत्काळ डॉ. मुलांश रमेश (परमणी) ...
१५. नवमी के कामक जननार्थके प्रबलता तथा उत्काळ
१६. ज्योतिशास्त्र : संकलनार्थ आणि विषय
१७. उत्काळ नात विषयक भाष्यावलम्ब विविधा
१८. महात्मा गांधीचे शिक्षणिक दिवाल
१९. भारतीय प्रशासन : नानारी विकासाच्या दिल्हारे
२०. छांडा चाहीची प्रश्नावर्तमाता : एक अभ्यास
२१. ग्रामीण विकासात मनरेगाचे योगदान — एवं सनामांशासनाचे अभ्यास
२२. यागाचे उत्काळीन आणि ऐतिहासिक विषयात
२३. तुगलकालीन धार्मिक धोरण : एक अन्याय
२४. महिला लक्ष्यमोकरण आणि कृपौष्टक
२५. जाजरी शाहू महाराजांचे रुक्मी लिप्यकां काण्डांचा लालाजित अन्यायाचे
२६. तपकर्तांकी सुविज्ञा आणि कृषि विषयात
२७. भारतीय संगीतातील परंपरा नव्या तंकल्पना व त्वचिं आसाव
२८. भारतीय मन्दिरांचा बदलावात दृष्टीकोन ...
२९. हा यांगस्वांत्र्य अंगीकार आणि गुढ़ घटना
३०. लोकसंगीत और मानव जीवन
३१. खुल्या कांतारुद्धारील कैव्यांचा प्रारंभिकात्मक अन्याय
३२. मृत्युनं तपोनं पर विज्ञान या वाचनान
३३. भारतीय संगीताच्या प्रत्यार—प्रसाराचे उत्काळ मध्यम : वास्यारी संगीत
३४. कोळ्यांचे के द्वारा एवज जानकारी
३५. ई—प्रशासन व ई—शासन फॅल
३६. भारतीय तत्त्वज्ञानात योगाभ्यासाचे महत्त्व
३७. आजाद हिंद योज में डॉ.लक्ष्मी सहगाल का विवरण
३८. लोकप्रशासन का परिचय
३९. महिला सशक्तिकरण : के प्रतिक्षय में महिलांची की स्थिति
४०. महिला सरकारीकरणामध्ये शासनाच्या योजना व कायद्यांची भांती
४१. महिलांच्या योजनाचा लालाजासारांच्या अभ्यास
४२. पटीक जर्मनीचा विकास व व्यवस्थापन एक भांगोरीकर अभ्यास

|                                |     |
|--------------------------------|-----|
| मित्रांना लोडे                 | ०५  |
| प्रांशुलताळेकर महानंदा शेत्याम |     |
| प्र.डॉ.स्वामी कौरेशील          | ०७  |
| डॉ.मुकुर गणेश                  | १०  |
| प्र. कृ. सुलिला तु. राठोल      | १२  |
| प्र. नवनाथ वंकेश वंके          | १५  |
| डॉ. संकेत तु. लाल              | २०  |
| डॉ. राधेशदेव ठोके              | २५  |
| डॉ.उमाकांत गोविलवाड            | ३०  |
| प्र. इ.ए. मेहरा                | ३३  |
| डॉ. विनोद लो. रामकुर्येश्वर    | ३६  |
| प्र. रघुदिवे दी. बाबू          | ३९  |
| प्रा. साधिन सुरेशशास्व बंडगर   | ४२  |
| मालदात गोविंद भाकाळे           |     |
| डॉ. अनंग दासे                  | ४६  |
| संवद विष्णु शामगीकर            | ५१  |
| डॉ.नवरायणगांव चो               | ५५  |
| प्र. डॉ. राजु नवारस्ते         |     |
| डॉ. लेखाचाल हरिहरक लोंदां      | ५७  |
| मा. कौवृष्णपदिवार              |     |
| प्र. मयील चवहाल                | ६१  |
| सौअंगिता श्रीमान नोंदे         | ६६  |
| डॉ. अंतम लो.एम.                | ६७  |
| प्र. उमेश रामचंद्र सोंगावकर    | ७०  |
| डॉ. दक्ष एम. तीरुलताड          | ७१  |
| मा.डॉ.ए.डी.टेकाळे              | ७७  |
| डॉ.संजय बाबुराव लोंदां         | ७९  |
| डॉ. अश्रु जावद                 | ८२  |
| प्रा. डॉ. सुरेश विं धनदह       | ८५  |
| डॉ. विनेश एल.एन.               | ८८  |
| डॉ. सुजाता व्यास               | ९०  |
| प्रा. सुमेकर लो.ए.             | ९४  |
| प्रा. चाटील वंदना लंडूलम       | ९६  |
| डॉ. अनिता तु. नोपत (कैंसिकर)   | ९९  |
| प्रा. विनोद लो. लोंदां         | १०१ |
| प्रा. विजय रामाकृष्ण आलशी      | १०२ |
| प्रा.विनाद डिग्वार लोंदां      | १०९ |
| प्रा. वितेश नारत निकते         | ११३ |
| मा. जी. मुराजाना लोंदां ना.    | ११५ |
| डॉ. विनेशनंद ल. शहात           | ११७ |
| प्रा.डॉ. वी.पी. मुंदे          | १२० |
| प्रा.डॉ.पुरुषोत्तम भ. मनगटे    | १२२ |
| सौ. चंगे लालारी शामगर          | १२३ |
| पंदिलवाड ए. एन                 | १२४ |
| प्रा. डॉ. शुभे राजे            | १२५ |

Principal  
Late. Sow. Sheshabai  
Sitaram Mundhe Art's College  
Gangakhed Dist. Farbhani



प्राचीन विद्यालयों के अधिकारी ने इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है। इसका उत्तराधिकारी ने इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है। इसका उत्तराधिकारी ने इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है। इसका उत्तराधिकारी ने इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है।

मुख्य विद्यालयों के अधिकारी ने इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है। इसका उत्तराधिकारी के रूप में लिखा है।

#### उद्देश्य सूची:

1. विद्यालय के अधिकारी के उत्तराधिकारी के रूप में लिखा है।
2. विद्यालय के अधिकारी के रूप में लिखा है।
3. विद्यालय के अधिकारी के रूप में लिखा है।
4. विद्यालय के अधिकारी के रूप में लिखा है।
5. विद्यालय के अधिकारी के रूप में लिखा है।

**UGC Sponsored National Conference**

**Current Trends in Physical Education & Yoga**  
**(CTPEY-2018)**



**ON**

**16 February, 2018**



**ISBN -978-81-9232487-7-3**

**Edited by:**  
**Dr. R. B. Kadam**  
**Dr. B. L. Ghayal**



**Principal**

**(1) ISBN 978-81-9232487-7-3**  
**Sitaram Mundhe Art's College**  
**Gangakhed Dist. Parbhani**

Current Trends in Physical Education & Yoga (CTPEY-2018)

|     |   |     |
|-----|---|-----|
| 44  | Social Harmony And Sports - Dattatraya Mahadeo Birajdar   | 158 |
| 45  | Physical Education And Yoga - Dr. Deelip M. Kale  | 160 |
| 46  | Depression Level Among Athlete And Non-Athlete Students: A Comparative Study -Aijaz Ahmad Shah, Dr. Juzar Singh Siledar   | 162 |
| 47  | Mental Health<br>- Mohd. Altaf Bhat, Dr. Jadhav Balaji, Ridhwan ul Ramzan Scholar   | 165 |
| 48  | Role Of Yoga For Stress Management<br>- Dr.Baliram D. Lad, Mr.Mahesh S. Kakde   | 168 |
| 49  | Yoga And Stress - Dr. Mane B W  | 171 |
| 50  | Yoga In Physical Education- Dr. Nirajkumar N. Uplanchwar  | 174 |
| 51  | Sports With Time Management - Dr.Abbijit S. More, Dr. D. D. Bachewar  | 176 |
| 52  | Role Of Yoga At College & University Level, The Facts<br>Dr Nagnath Gajmal, Dr Jyotiram Chavan                            | 180 |
| 53  | Need And Importance Of Yoga During Adolescence Age<br>- Dr. Kunturwar V. S.   | 182 |
| 54  | Effect Of Surya-Namaskara Exercise On Body Health Fitness And Wellness -<br>Dr. Dhondge S. R.                             | 184 |
| 55  | Approaches Towards Surya Namaskara - Ancient And Scientific Path Way In Human Life - Mr. Hemant T. Shinde, Dr. U. L. Sahu | 189 |
| 56  | Yoga & Stress Management - Dr. Lokare Gurudas Adinath   | 193 |
| 57  | Techniques And Benefits Of Surya Namaskar - Dr. Anurag Sachan, Mrs. Geeta, Dr. Suresh Kumar Malik                         | 195 |
| 58  | आरोग्य संवर्धनात योगाची भूमिका : एक चिकित्सक अध्ययन- प्रा.किरण किशनराव येरावार  | 198 |
| 59  | आरोग्यदार्थी जीवनाचे प्रभावी घटक- डॉ. जुझारसिंघ निमलसिंघ सिलेदार  | 204 |
| 60✓ | समाज के स्वास्थ्य में योग की भूमिका- Dr. Phad L.H.  | 207 |
| 61  | शरीर धारणेवर परिणाम करणारे घटक-डॉ. जायभाये नारायण निवृत्ती, डॉ. केंद्रे तातेराव एकनाथ                                     | 210 |
| 62  | योगाचे महत्व-श्री मोरताटे रघुनाथ भिमराव   | 212 |
| 63  | योगा नियोगी जीवनाची गुरुकिळी-प्रा.मुंडे दत्ता रामकिशन   | 215 |
| 64  | शारीरिक शिक्षणाचे महत्व-प्रा.डॉ.देवकर्ते उत्तम शेषराव, प्रा. डॉ. देवकर्ते एस.पी.  | 217 |
| 65  | शारीरिक शिक्षण व्यायाम आणि योग.-प्रा.डॉ.जाधव धरमसर्विंग गेमसिंग   | 220 |
| 66  | योग अभ्यास आणि ताण तणावाचे व्यवस्थापन-डॉ. डुमनर विठ्ठल हुलाप्पा   | 222 |
| 67  | खेळाऱ्हा आणि मानसिक ताण- डॉ. सिंकदर देसाई, वाघमारे मिलिंद विश्वनाथ  | 225 |
| 68  | खेळात पत्रकारितेची भूमिका-प्रा.वाकनकर गोविंद बन्सीधरराव   | 227 |
| 69  | व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचा संशोधनात्मक अभ्यास -प्रा.डॉ. वाघमारे खुशाल पांडुरंग  | 231 |
| 70  | शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचे घटक-डॉ. एकंबेकर संजीव केशवराव   | 235 |
| 71  | क्रीडाक्षेत्राच्या विकासामध्ये प्रसारमाध्यमाची भूमिका-प्रा.जोंधळे एस.एम.  | 240 |

  
 Principal  
 Late Sow. Sheshabai  
 Sitaram Mundhe Art's College  
 Gangakhed Dist. Parbhani

## समाज के स्वास्थ्य में योग की भूमिका

Dr. Phad L. H.  
Director of Phy. Edu.  
S.S.M. College, Gangakhed.  
Dist. Parbhani. (Maharashtra)

### प्रस्तावना :

योग, आत्मविकास का सबसे प्राचीन विज्ञान है। यह मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक नियंत्रण है। भारत में हजारों वर्ष पहले विकसित हुए योग शब्द का 30% है अपनी आत्मा को ब्रह्माण्डीय आत्मा में लीन कर देना। कुछ विशेष आसन, प्राणायाम जैसे श्वास, व्यायाम व ध्यान आदि के माध्यम से इसे पाया जा सकता है। योग का पालन करने वाले योगियों के बारे में कई कथाएं कही जाती हैं। ये योगी अद्भूत शक्तियों के स्वामी थे। योगी कहलाने वाले इन व्यक्तियों के पास मन व शरीर को अनुशासित करने की शक्ति थी।

### योग का अर्थ :

योग शब्द की उत्पत्ति संस्कृत भाषा के 'यूज' शब्द से हुई है। जिसका अर्थ है जुड़ जाना, जोड़ना, मिलाना, एक होना, शरीर और आत्मा की समग्र शक्तियों को परमात्मा से संयोजित करना योग है।

### हठयोग व राजयोग :

योग के दो महत्वपूर्ण भाग हैं हठयोग (शरीरिक अभ्यास) तथा राजयोग (मानसिक अभ्यास) पाठ्यात्य जगत में इन दोनों की मदद से स्वस्थ व लचीला शरीर, आत्म नियंत्रण व भीतरी शांति पाने का प्रयास किया जाता है।

हठयोग में शरीर के लिए व्यायाम है। इसमें आसन, प्राणायाम (श्वास व्यायाम) विश्रान्ति व शुद्धिकरण की तकनीक शामिल हैं। हठयोग की अनेक शैलियाँ हैं लेकिन सभी आसन, मुद्राओं व श्वास व्यायामों पर बल देते हैं।

### राजयोग :

राजयोग भी हठयोग की तरह एक व्यवहारिक अभ्यास है। यह स्नायु तंत्र के निरीक्षण-परीक्षण के बाद उसे काढ़ रखता है। यह एक पुरानी तकनीक है। जिसकी अनेक शाखाएं हैं। पंतजलि के योग सूत्र में योग के आठ अंग बताए गए हैं।

१. यम:- नैतिक व स्वास्थ्यवर्धक दिशा निर्देश।
२. नियम:- निरीक्षण जो शुद्धता व संतुष्टि जैसी सकारात्मक विशेषताओं को उत्साहित करते हैं।
३. आसन:- शारीरिक मुद्राएं व एकाग्रता बढ़ाने वाले व्यायाम।
४. प्राणायाम:- श्वास व्यायाम, श्वास पर नियंत्रण।
५. प्रत्याहार:- इंद्रियों पर काढ़ पाना व उनसे उपर उठना। मन द्वारा वस्तुओं से विनुख हो जाता है। यह ध्यान की अंतिम अवस्था है।
६. धारणा:- किसी वस्तु या विचार पर ध्यान एकाग्र करना।
७. ध्यान:- ध्यान लगाना।
८. समाधि:- महाचेतना की अवस्था। आत्मा परमात्मा में लीन हो जाती है।  
योग में समाधि तक पहुँचना ही अंतिम लक्ष्य होता है। इसी अवस्था में शान्ति व प्रसन्नता पाई जा सकत है। राजयोग तकनीक के बल पर आप शरीर के अनैच्छिक अर्थों पर भी काढ़ पा सकेंगे।
९. ध्यान के दौरान किसी प्रयास के बिना ध्यान केंद्रित कर पाता है। यह प्रशिक्षण की एक प्रक्रिया है।

### हठयोग :

आसन वे शारीरिक मुद्राएं हैं जिन्हे बिना बल प्रयोग के आराम से किया जाना चाहिए। इन्हें नियमित रूप से एक-एक करके सिखना चाहिए। मुद्राएं निष्क्रिया ध्यान द्वारा अपने आप में नियन्त्रण सीखने में मदद करता है। आसन में खिंचाव से हमारा ध्यान केंद्रित होता है। इनसे हम किसी अंग विशेष पर भी ध्यान केंद्रित कर सकते हैं।

आसनों की मदद से मांसपेशियों को उचित दशा में रखा जा सकता है। इनके प्रभाव प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष हो सकते हैं।

आसन का अंगों की गतिविधि पर काफी जटिल प्रभाव पड़ता है। मिसाल के तौर पर विपरित मुद्रा में रक्त संचार व अंग को सीधा रखने के लिए गुरुत्वाकर्षण बल का प्रयोग किया जाता है। अंगों के कार्य व गतिविधियां आसन अनेक तरीके से प्रभावित होता है।

- शरीर के खाली स्थानों में दबाव बढ़ता है।
- रक्त संचार बढ़ता है।
- पाचन तंत्र सुचारू रूप से काम करता है।
- रक्त धमनियों में रक्त का दबाव बढ़ता है।

### प्राणायाम :

सांस, शरीर के कर्म के साथ खास रूप से जुड़ी है। इसी तथ्य के प्रभाव से योगी ऐसी गतिविधियों पर भी काढ़ा पा लेते हैं जो अनैच्छिक होती है। संकल्प शक्ति व श्वास नियन्त्रण के नियमित अभ्यास से योगी काफी क्षमतावान हो जाता है।

शरीर पर काढ़ा पाने का सरल उपाय यही है कि आप सांस पर काढ़ा पाना सीखें। योग श्वास व्यायाम का अंतिम लक्ष्य यही है कि आप स्नायु तंत्र को प्रभावित करते हुए मानसिक अवस्था को नियमित कर सकें। इन तकनीकों से एकाग्रता व ध्यान शक्ति बढ़ती है।

भावनाओं का सांस से गहरा संबंध है। कहते भी हैं कि यदि सांस स्थिर हो तो मन भी स्थिर हो जाता है। हम सांस की मदद से पूरे स्नायु तंत्र को शांत कर सकते हैं।

सांस के अनियमित व अस्थिर होते ही मानसिक अवस्था भी अनियमित व अस्थिर हो जाती है।

आपके रांस लेने का सीधा असर मानसिक व शारीरिक अवस्था पर पड़ता है। अगर आप गहरी सांस लेने के बाद मन ही मन निनते हुए धीरे से सांस छोड़े तो पूरे शरीर को अराम मिल जायेगा। अनियमित रूप से तेज-तेज सांस लेने पर आपको बेचेनी महसूस होगी। कई बार किसी सदमे या हैरानी की वजह से भी आपकी सांस तेज चलने लगती है और तनाव पैदा होता है।

सांस की डोर ही पतंग पर काढ़ा रखती है। योग नियमों के अनुसार सांस ही जीवन है। पतंग मन है और सांस उसकी डोर है जैसे डोर पतंग को उड़ाती है। उसी तरह सांस मन पर काढ़ा रखती है। अगर सांस धीमी व शांत होगी तो मन भी शांत रहेगा।

इसी एकाग्रता व सांस व्यायामों के बल पर योगी ऐसे-ऐसे काम कर जाते हैं। जो हमें मुश्किल जान पड़ते हैं। योग श्वास गें पूरा श्वसन तंत्र शामिल है। यह सामान्य सांस से अलग है वयोंकि इस दौरान फेफड़े पूरी तरह वायू से भर जाते हैं। योग श्वसन में तीन तरह की सांस होती है। निचली, मध्य व ऊपरी सांस, हर तरह की सांस का अपना महत्व है तथा यह मानसिक अवस्था पर विशेष प्रभाव डालती है। योग श्वास के चार पहलू हैं।

- 1) सांस भीतर लेना।
- 2) सांस रोकना।
- 3) सांस छोटना।
- 4) सांस छोड़ने के बाद सांस रोकना।

### योग के लाभ :

कई उद्देश्यों के लिए योगासन व प्राणायाम का इस्तेमाल कर सकते हैं।

- एक स्वस्थ जीवनशैली के लिए।
- बड़े प्रशिक्षण व थकान के बाद सुधार प्रक्रिया में तेजी के लिए।

इकतरफा प्रशिक्षण से मांसपेशियों से होने वाला असंतुलन मिटाने के लिए।

- शरीर की लोच बढ़ाने के लिए।
- मांसपेशियों को ताकतवर बनाने के लिए।
- मन को शांत व प्रसन्न रखने के लिए।
- एकाग्रता में सुधार के लिए।
- ध्यान द्वारा रनाधू-तंत्र पर काबू पाने के लिए।

#### एक सामान्य योग दिनचर्या:

- ऐसे आसनों से सुरुआत करे जो शरीर के जोड़ों में खिचाव पैदा करके उन्हें आराम और मजबूती दे सकें।
- खड़ी लेटी या बैठी मुद्रा में रीढ़ की ही से जुड़े व्यायाम भी करने चाहिए।
- बाजू कंधों व हाथों से जुड़ा एक आसन ऐसा भी होना चाहिए जिसे आप उलट कर दोहरा सकें। साथ ही पेट के खाली हिस्से से जुड़ा एक आसन भी शामिल करें।
- शरीर पर पुरा प्रभाव डालने के लिए स्वयं तैयार किए गए आत्म सुझावों व मानसिक आकृतियों का पालन करना चाहिए।

#### ओम शब्द का उचारण:

- इन मौखिक वाक्यों से आसन का बायोलोजिकल असर बढ़ता है। शरीर व मांसपेशियों को भी आराम मिलता है।
- मन ही मन ओम शब्द का उचारण धीरे-धीरे दोहराते रहे। हर वाक्य के बाद थोड़ा ठरहें, पिछर वापस को कई बार दोहराएं।
- योगासन ८०% मानसिक तथा २०% शारीरिक होते हैं। योगासन का अभ्यास भी किसी ध्यान से कम नहीं है।

- इन आसनों के बाद मन व शरीर ध्यान व सांस जुड़े व्यायामों के लिए तैयार हो जाते हैं जिससे मन पूरी तरह काबू में आ जाता है।
- हर योग कार्यक्रम के बाद शरीर को शिथिल अवश्य करें।
- प्रायः सरल आसनों से ही दिनचर्या आरम्भ करें।
- सुबह के समय ऐसे आसन करे जिनमें जोड़ों के लचीलेपन पर ज्यादा ध्यान न यि गया हो। शाम के समय शरीर के वर्ष-अप व थकान की बजह से ऐसे आसन करे जिनमें शरीर की लोच पर ध्यान दिया गया हो।
- अगर आगे की ओर झुकने वाले आसन कर रहे हो तो पीछे की ओर झुकने वाले आसन भी अवश्य करें।
- सांस लेने का सही तरीका यही है कि जब आप सांस छोड़े तो आपके शरीर का अगला हिस्सा और पेट सिकुड़े। और सांस ले तो पिछला हिस्सा सिकुड़े। इसी तरह नियमित रूप से सांस ले।
- खाने के एक-डेढ़ घंटे तक योगासन न करें।
- करे योग रहे निरोग

#### संदर्भ :-

- १) डॉ. विक्रम सिंह (२००९) स्वास्थ्य एवं शारीरिक शिक्षा, प्रकाशक युनिवरिटी पब्लिकेशन, नई दिल्ली।
- २) डॉ. मनकरण मधुकर गोरे (२००४) शरीर विज्ञान और योगाभ्यास-प्रकाशन कोथन प्रकाशन लोनावला (महाराष्ट्र)
- ३) डॉ. विक्रम सिंह (२००९) खेल मनोविज्ञान।
- ४) डॉ. भारसारुले गुरु, वाय., -शरीर स्नासण अभियोग।
- ५) डॉ. सत्यपाल ग्रीवर-योगासन एवं साधन।
- ६) एलडर कोगलर- खिलाड़ियों के लिए योग।
- ७) श्री ढोलनदास अग्रवाल-ध्यानयोग तथा प्रकृति।